



Date: February 04, 2021

To,

The Manager, Department of Corporate Services (DCS-Listing) BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai- 400001 Scrip Code: 531717	The Manager, Listing Compliance National Stock Exchange of India Ltd. Exchange Plaza, C-1, Block G, BandraKurla Complex, Bandra (E), Mumbai - 400 051 Symbol: VIDHIING
---	---

Dear Sir(s),

Ref.: Company Code: BSE - 531717, NSE Symbol: VIDHIING

Sub: Submission of newspaper advertisement of the Notice of Board Meeting of the Company scheduled to be held on Tuesday, February 09, 2021

In terms of Regulation 30 read with Part A of Schedule III of the SEBI (Listing Obligations And Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended from time to time, We inform you that the Company has published the notice of Board Meeting scheduled to be held on Tuesday, February 09, 2021 in 'Business Standard' (English Newspaper) edition dated February 04, 2021 and 'Mumbai Lakshadeep' (Marathi Newspaper) edition dated February 04, 2021 as per Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended from time to time.

Please find enclosed below copies of Newspaper articles as published in both the above mentioned newspapers.

Kindly take the same on your record.

Thanking you,

For Vidhi Specialty Food Ingredients Limited,



Awdhesh Kumar Pandey
Company Secretary and Compliance Officer

Place: Mumbai

Vidhi Specialty Food Ingredients Ltd.

RegdOff.:

2/2, Commerce Centre, /8, Jardeo Road,
Mumbai 400034, India Tel : + 91 22 6140 6666 (100 Lines)

Fax : + 91 22 2352 1980, E-mail : mitesh.manek@vidhifoodcolour.com .Web. : www.vidhifoodcolour.com

59/B & 68, M.I.D.C. Dhatav, Roha

Dist :Raigad, Maharashtra 402116, India

CIN : L24110MH1994PLC076156

Factory:

General Insurance Corporation of India
(A Government of India Company)
GIC Re
Sudhakar, 7th, 7th Floor, Chhatrapati Shivaji Maharaj, Mumbai - 400 001

NOTICE FOR PURCHASE OF RESIDENCE FOR CHAIRMAN & MANAGING DIRECTOR (CMD)-GIC RE AT MUMBAI.

Tender can be downloaded from our website www.bsindia.com or can be collected from above address.

Quick Link: GIC's Website - Media - Tenders - Office Services Department

Last Date of submission of tender - on or before February 25, 2021 by 11:00 Hours.

Assistant General Manager (OSD)

RIKO AUTO INDUSTRIES LIMITED
Regd. & Corp. Office: 39 KAM Street, Delhi Salpur Highway, Gurgaon - 122 501, Haryana
Tel: 0124 282400, Fax: 0124 282420, Email: cs@rikoauto.in
Website: www.rikoauto.in, CIN: L34300HR1983PLC023187

COMPANY NOTICE

Pursuant to the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we hereby give Notice that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Friday, the 12th day of February, 2021 to consider, inter-alia, the Unaudited Financial Results for the quarter and nine months ended 31st December, 2020.

Further, the Company confirms that as per the Company's Internal Policy for Prevention of Insider Trading and Fair Disclosure of Unpublished Price Sensitive Information, the Trading Window for dealing in the securities of the Company has been closed for all the Promoters, Directors and Connected Persons/Designated Persons of the Company and their immediate relatives from 1st January, 2021 till 48 hours after the announcement of financial results to the public, i.e. 14th February, 2021.

This information is available at the website of the Company www.rikoauto.in and also at www.bsindia.com and www.nseindia.com.

For Riko Auto Industries Limited
Place: Gurgaon
Date: 3rd February, 2021

B. M. Jhamb
Company Secretary, FCS No. 2446

HEALTHCARE GLOBAL ENTERPRISES LIMITED
CIN: L12020KA1989PLC023249
Registered Office: 4025 Tower, I & P, Kalinga Rao Road, Sampangi Rama Nagar, Bengaluru - 560027
Corporate Office: Tower Block, Sathy Building Complex, No. 3, Mission Road, Bengaluru - 560027
Tel: +91 - 888 468 7788
Email: investor@hoge.com; Website: www.hoge.com

NOTICE

In terms of Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that the Meeting of the Board of Directors of Healthcare Global Enterprises Limited ("the Company") will be held on Thursday, February 11, 2021 inter-alia to consider, approve and take on record the Unaudited Financial Results (both Standalone & Consolidated) of the Company for the quarter and nine months ended on December 31, 2020 ("Unaudited Financial Results").

This information is also available on the websites of BSE Limited (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) where the shares of the Company are listed and on the website of the Company (www.hoge.com).

For Healthcare Global Enterprises Limited
Place: Bengaluru
Date: 03 February 2021

Sunu Manoj
Company Secretary & Compliance Officer

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that my client Daksha Jayesh Gogri, widow of Jayesh Gogri (late Jayesh Gogri being Co-Partner expired and Daksha Jayesh Gogri become the Partner) through nomination having no objection from my son Mr. Parag Gogri intend to sell the Flat and shares described in the Schedule herunder written along with the right title, shares and interest of the said Flat to Mrs. Divya Misch Jain and Mr. Mitesh Navikumar Jain and represented that the said flat and free from all encumbrances, litigation and having marketable title. Any Person/Persons who have any claim, right with regards to the misplaced Agreement stated herein or otherwise are hereby called upon and required to make the same known in writing with documents if any to the undersigned at the office address mentioned herein below within 14 days from the date of publication of this notice, failing which, my client will complete the transaction of the said flat and such claim or rights and such claim or rights if any shall be deemed to have waived, given up, treated as null and void and not binding upon my clients.

Public in general is hereby informed that the chain of Agreements in respect of the said flat is as follows: 1) First Agreement of Mr. Bhaskaran Nair and Agreement dated 16/08/1988 executed between Mr. Bhaskaran Nair and Mrs. Vollet Mohan Badgani and Dr. Mohan Badgani; 2) Agreement dated 16/08/1993 between Mr. Mohan Badgani, Mr. Mohan Badgani and Dr. Mohan Badgani; 3) Agreement dated 16/08/1993 between Mr. Mohan Badgani, Mr. Mohan Badgani and Dr. Mohan Badgani; 4) Agreement dated 16/08/1993 between Mr. Mohan Badgani, Mr. Mohan Badgani and Dr. Mohan Badgani. The said Agreements are all valid and enforceable and the said flat and shares bearing share certificate No. 14 and Dividends numbers from 65 to 70 (Both Inclusive).

Dated this 4th February, 2021

Sd/-
Advocate Sneha A. Dethiya
Office - 41113, Akash Marine House, Charat Singh Colony, Opp. Soltans Park, A. G. Link Road, Chakala, Andheri (East), Mumbai - 400 092
Contact No. 9810819282

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that, the Original Agreement dated 16th December 1982, executed between M/s. Shal Construction and M/s. Jay Prasadnam Jainwan pertaining to Flat No. A-305, on the 3rd Floor, in Sital Apartments Co-operative Housing Society Ltd., situated at Justice Chagla Marg, Off. Sahar Road, Chakala, Andheri (East), Mumbai 400 099, bearing C. T. S. No. 98 (part) & 106 of Village Banamats, Taluka Andheri, in the registration district of Mumbai Suburban, is null and void and the same is not in the possession of the present owners. Coastal Roadways Ltd., Any other person's having any claim whatsoever in, to or on the abovesaid document, property, should make the same known to the undersigned in writing at the address mentioned below, specifically stating therein the exact nature of such claim, if any, together with documentary evidence within 14 (fourteen) days of the publication of this notice, failing which any such claim, to or on the said property or any part thereof shall be deemed to have been waived without any reference to such claim.

Legal Remedies
Advocates, High Court
Office No.2, Ground Floor
Shantirivas CHS Ltd.,
Place: Mumbai
Date: 4/2/2021 Kandivali (E), Mumbai 191.

VIDHI SPECIALTY FOOD INGREDIENTS LIMITED
CIN: L24110MH1994PLC076196
Registered Office: 527, Commerce Center 7B, Tardeo Road, Mumbai-400034
Phone No. - 022-4140 6696; Fax No. - 022- 23521980
Website: www.vidhifoods.com; Email: it.rajesh.mahak@vidhifoods.com

NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that the meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on **Tuesday, February 09, 2021 at 11:30 a.m.** at the Registered Office of the Company, inter-alia, to consider and approve, the Un-audited Financial Results (Standalone and Consolidated) of the Company for the third quarter and nine months ended December 31, 2020 as prescribed under regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Further pursuant to the SEBI (Prohibition of Insider Trading) Regulation, 2015, as amended from time to time, the trading window of the Company has been closed from January 01, 2021 and shall remain closed till 48 hours from the announcement of the Un-audited Financial results of the Company for the third quarter and nine months ended December 31, 2020 on Tuesday, February 09, 2021.

The said notice may be accessed on the Company's website at www.vidhifoods.com and also on the website of the Stock Exchanges at www.bsindia.com and www.nseindia.com where the shares of the Company are listed.

For Vidhi Specialty Food Ingredients Limited,
Sd/-
Advhesh Kumar Pandey
Company Secretary and Compliance Officer
Membership No.: A65051
Place: Mumbai
Date: February 03, 2021

NOTICE
(Pursuant to rule 30 of the Companies (Incorporation) Rules, 2014) Before the Central Government, WESTERN REGION, Mumbai.

In the matter of the Companies Act, 2013, Section 13(4) of Companies Act, 2013 and Rule 30 (80) (a) of the Companies (Incorporation) Rules, 2014.

AND
In the matter of **KANUNGO ALOYS PVT. LTD.**, having registered office at 4th floor, 807 TULSIANI CHAMBERS 212 NARIMAN POINT MUMBAI MH 400021 IN

.....Petitioner

Notice is hereby given to the General Public that the company proposes to make application to the Central Government under section 13 of the Companies Act, 2013 seeking confirmation of alteration of the Memorandum of Association of the Company in terms of the special resolution passed at the Extra Ordinary General Meeting held on 3rd June, 2019 to enable the company to change its registered office from the State of Maharashtra to the State of Rajasthan.

Any person whose interest is likely to be affected by the proposed change of the registered office of the company may deliver either on the MCA-21 portal (www.mca.gov.in) by filing investor complaint form or cause to be delivered or send by registered post of his/her objections supported by an affidavit stating the nature of his/her interest and grounds of opposition to the Regional Director, Ministry of Corporate Affairs, Government of India, Everest 5th Floor, 100 Marine Drive, Mumbai 400002, within fourteen days from the date of publication of this notice with a copy of the applicant company at its registered office at the address mentioned below -

4th floor, 807 TULSIANI CHAMBERS 212 NARIMAN POINT MUMBAI MH 400021
For and on behalf of the Applicant.
Sd/-
Mr. Dinesh Bohra
Director
(DIN:00455501)

Date: 04 February, 2021
Place: Mumbai

SKYLINE MILLARS LIMITED
CIN: L63020MH1919PLC000640
Regd. Office: 4th Floor, Churchgate House, 32 - 34, Veer Nariman Road, Fort, Mumbai- 400 001.
www.skylinemillarsltd.com

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE NINE MONTHS ENDED 31st DECEMBER, 2020 (Rupees in Lacs)

PARTICULARS	Quarter Ended			Nine Months Ended		
	31/12/2020 (Unaudited)	30/09/2020 (Unaudited)	31/12/2019 (Unaudited)	31/12/2020 (Unaudited)	31/12/2019 (Unaudited)	31/03/2020 (Audited)
Income						
(a) Revenue from Operations(Gross)	208.16	193.68	16.51	401.84	362.46	379.61
(b) Other Income	11.21	39.61	6.13	59.43	10.28	36.24
Total Income	219.37	233.29	22.64	461.27	372.74	415.85
Expenses						
(a) Cost of materials consumed	--	--	0.00	0.00	0.00	--
(b) Purchases of stock-in-trade	--	--	--	0.00	0.00	--
(c) Changes in Inventories of Finished Goods, Work-in-Progress & Stock-in-Trade	38.43	20.23	14.65	58.66	25.48	40.71
(d) Cost of Construction	--	--	--	0.00	0.00	(0.00)
(e) Employee benefits expenses	7.42	7.66	9.19	21.53	28.40	36.19
(f) Finance Cost	0.05	0.06	--	0.16	0.00	0.00
(g) Depreciation and amortisation expense	0.71	0.67	0.62	2.13	2.02	2.68
(h) Other expenses	13.58	19.91	21.63	40.99	105.52	147.97
Total Expenses	60.19	48.53	46.09	123.47	161.42	227.58
Profit / (Loss) before exceptional and tax (1-2)	159.18	184.76	(23.45)	337.80	211.32	188.27
4 Exceptional items	--	--	--	--	--	--
Profit / (Loss) before tax (3-4)	159.18	184.76	(23.45)	337.80	211.32	188.27
Tax Expense	--	--	--	--	--	--
a) Current Tax	--	--	--	--	--	--
b) (Excess)/Short Tax Provision of earlier years	--	(0.19)	(0.43)	(0.19)	(0.11)	(0.11)
c) Deferred tax	32.45	--	--	32.45	--	--
Total Tax Expenses	32.45	(0.19)	(0.43)	32.26	(0.11)	(0.11)
Profit / (Loss) for the period from continuing operations (5-6)	126.73	184.95	(23.02)	305.54	211.43	188.38
8 Loss from discontinuing operations	(25.36)	(3.92)	(5.01)	(33.26)	(67.59)	(93.57)
9 Tax expenses of discontinuing operations	--	--	--	--	--	--
Loss from discontinuing operations (8-9)	(25.36)	(3.92)	(5.01)	(33.26)	(67.59)	(93.57)
Profit / (Loss) for the period (7+10)	101.37	181.03	(28.03)	272.28	143.84	94.81
Other Comprehensive Income (Net on Tax)						
A. Items that will not be reclassified to Profit & Loss	0.03	(0.02)	0.13	0.07	(0.74)	(0.93)
Total other Comprehensive Income	0.03	(0.02)	0.13	0.07	(0.74)	(0.93)
Total Comprehensive Income for the period (11+12)	101.40	181.02	(27.90)	272.35	143.10	93.88
14 Paid up Equity Share Capital (Face Value Re 1/- each)	402.24	402.24	402.24	402.24	402.24	402.24
15 Reserves excluding Revaluation Reserves as Balance Sheet of the previous accounting year	--	--	--	--	--	2045.07
16 Earnings per Share EPS						
(a) Earning per share Basic & Diluted (In Rs) (For continuing operations) (not annualised)	0.32	0.46	(0.06)	0.76	0.53	0.47
(b) Earning per share Basic & Diluted (In Rs) (For discontinuing operations)(Not annualised)	(0.06)	(0.01)	(0.01)	(0.08)	(0.22)	(0.23)
(c) Earning per share Basic & Diluted (In Rs) (For total operations) (Not annualised)	0.25	0.45	(0.07)	0.68	0.31	0.24

Notes:

- The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on February 3, 2021. The Statutory Auditors have carried out a Limited Review of the results for Nine Month ended 31st December 2020.
- The above results have been prepared in accordance with Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 ('Ind AS') prescribed under section 133 of the Companies Act, 2013, read together with rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 and Companies (Indian Accounting Standards) (Amendment) Rules, 2016.
- The Company has considered possible impact of known events arising from COVID-19 pandemic on the carrying amount of assets in the preparation of financial statements. However, the impact assessment of COVID 19 is a continuing process given the uncertainties associated with its nature and duration. The company will continue to monitor any material changes to its business conditions. The Company has considered the internal and external source of information including economic forecasts and industry reports up to the date of approval of the financial statements in determining the impact on various elements of its financial statements. The Company has used the principles of prudence in applying judgements, estimates and assumptions including sensitivity analysis and based on the current estimates, the company does not have any material impact due to covid-19 outbreak. The eventual outcome of impact of the global health pandemic may be different from those estimated as on date of approval of these financial statements.
- The Company has chosen to exercise the option of lower tax rate under section 115BH of the Income Tax Act, 1951 introduced vide the Taxation Laws (Amendment) Act, 2019. Accordingly, the tax expense for the period and consequently the profit after tax is not comparable with the corresponding figures of the previous year.
- During Quarter II, The management of the Company has decided to discontinue one of the division at Umreth vide Board Resolution dated 24th August, 2020.
- The Company is primarily engaged in Real Estate business and after discontinuation of Umreth division there is only one reportable segment.
- Figures for the previous periods have been re-grouped / re-arranged wherever necessary.

For and on behalf of Board of Directors

SKYLINE MILLARS LIMITED
Sd/-
Maulik Dave
DIN No. 01448536
Whole time Director

HAVE A GOOD BUSINESS MORNING!

Business Standard newspaper delivering safely to homes and offices

For details, SMS reachbs to 57575 or email order@bsmail.in

Business Standard
Insight Out

पोलाद प्रकल्पतार स्फोट

वर्धा, दि. ३: ध्वजालक असलेल्या भूभाग येथील उरम गावाचा पोलाद प्रकल्पतार स्फोट झाल्याने २८ कामगार व अभियंता भाल्यादी घटना घड्यादी सकाळी ११ वाजता घडली. हा प्रकल्प सध्या १२ फेब्रुवारीपर्यंत डाउन ह्याजेज बंद आहे. अकल्पत

दुसऱ्याची कामे सुरू आहे. काळज्यातील क्लास्ट फॅब्रिकेशन स्फोट झाल्याने त्याच्या निमित्ताले गारम वायूमध्ये तीन अभियंते तसेच काही कामगार व अर्धवारी मिलून २८ व्यक्ती भाल्याचा जेल्या आहेत. या सर्वांना तिसऱ्या येथील आचार्य विनिगा भाग रूपाण्याचा उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

बुलंदशान २० लक्ष्याच्या आत राहिले आहे. भावनेत तहांच्या देखरेखीत उपचार सुरू असल्याची माहिती रूपाण्याचे मुख्यांश ३० दिवसीय सागणी पोलीस पुढील तपास करित आहे.

Public Notice regarding the Original Agreement dated 19th December 1982, involving the State of Maharashtra and the State of Karnataka. The notice mentions the State of Maharashtra and the State of Karnataka, and the date 19th December 1982.

Public Notice regarding the Public in General. The notice mentions the Public in General and the date 19th December 1982. It also mentions the State of Maharashtra and the State of Karnataka.

Table with 4 columns: Particulars, Quarter Ended 31.12.2020, Year Ended 31.12.2020, and Quarter Ended 31.12.2020. The table lists various financial items such as Total Income from operations, Total Income, Total Expenses, and Total Profit/Loss.

Table with 4 columns: Particulars, Quarter Ended 31.12.2020, Year Ended 31.12.2020, and Quarter Ended 31.12.2020. The table lists various financial items such as Total Income from operations, Total Income, Total Expenses, and Total Profit/Loss.

Simplex Papers Ltd. Public Notice regarding the Original Agreement dated 19th December 1982. The notice mentions the State of Maharashtra and the State of Karnataka, and the date 19th December 1982.

Simplex Mills Co. Ltd. Public Notice regarding the Original Agreement dated 19th December 1982. The notice mentions the State of Maharashtra and the State of Karnataka, and the date 19th December 1982.

Public Notice regarding the Public in General. The notice mentions the Public in General and the date 19th December 1982. It also mentions the State of Maharashtra and the State of Karnataka.

Public Notice regarding the Public in General. The notice mentions the Public in General and the date 19th December 1982. It also mentions the State of Maharashtra and the State of Karnataka.

Table with 4 columns: Particulars, Quarter Ended 31.12.2020, Year Ended 31.12.2020, and Quarter Ended 31.12.2020. The table lists various financial items such as Total Income from operations, Total Income, Total Expenses, and Total Profit/Loss.

Table with 4 columns: Particulars, Quarter Ended 31.12.2020, Year Ended 31.12.2020, and Quarter Ended 31.12.2020. The table lists various financial items such as Total Income from operations, Total Income, Total Expenses, and Total Profit/Loss.

Public Notice regarding the Public in General. The notice mentions the Public in General and the date 19th December 1982. It also mentions the State of Maharashtra and the State of Karnataka.

Public Notice regarding the Public in General. The notice mentions the Public in General and the date 19th December 1982. It also mentions the State of Maharashtra and the State of Karnataka.

Public Notice regarding the Public in General. The notice mentions the Public in General and the date 19th December 1982. It also mentions the State of Maharashtra and the State of Karnataka.

Public Notice regarding the Public in General. The notice mentions the Public in General and the date 19th December 1982. It also mentions the State of Maharashtra and the State of Karnataka.

Public Notice regarding the Public in General. The notice mentions the Public in General and the date 19th December 1982. It also mentions the State of Maharashtra and the State of Karnataka.

Public Notice regarding the Public in General. The notice mentions the Public in General and the date 19th December 1982. It also mentions the State of Maharashtra and the State of Karnataka.

Public Notice regarding the Public in General. The notice mentions the Public in General and the date 19th December 1982. It also mentions the State of Maharashtra and the State of Karnataka.

Public Notice regarding the Public in General. The notice mentions the Public in General and the date 19th December 1982. It also mentions the State of Maharashtra and the State of Karnataka.

Public Notice regarding the Public in General. The notice mentions the Public in General and the date 19th December 1982. It also mentions the State of Maharashtra and the State of Karnataka.

Public Notice regarding the Public in General. The notice mentions the Public in General and the date 19th December 1982. It also mentions the State of Maharashtra and the State of Karnataka.

Public Notice regarding the Public in General. The notice mentions the Public in General and the date 19th December 1982. It also mentions the State of Maharashtra and the State of Karnataka.

Public Notice regarding the Public in General. The notice mentions the Public in General and the date 19th December 1982. It also mentions the State of Maharashtra and the State of Karnataka.

Public Notice regarding the Public in General. The notice mentions the Public in General and the date 19th December 1982. It also mentions the State of Maharashtra and the State of Karnataka.

Public Notice regarding the Public in General. The notice mentions the Public in General and the date 19th December 1982. It also mentions the State of Maharashtra and the State of Karnataka.

Public Notice regarding the Public in General. The notice mentions the Public in General and the date 19th December 1982. It also mentions the State of Maharashtra and the State of Karnataka.

Public Notice regarding the Public in General. The notice mentions the Public in General and the date 19th December 1982. It also mentions the State of Maharashtra and the State of Karnataka.

Public Notice regarding the Public in General. The notice mentions the Public in General and the date 19th December 1982. It also mentions the State of Maharashtra and the State of Karnataka.

Public Notice regarding the Public in General. The notice mentions the Public in General and the date 19th December 1982. It also mentions the State of Maharashtra and the State of Karnataka.

Public Notice regarding the Public in General. The notice mentions the Public in General and the date 19th December 1982. It also mentions the State of Maharashtra and the State of Karnataka.

Public Notice regarding the Public in General. The notice mentions the Public in General and the date 19th December 1982. It also mentions the State of Maharashtra and the State of Karnataka.